

BSE Limited First Floor, New Trading Ring Rotunda Building, P J Towers Dalal Street, Fort Mumbai 400 001 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051

July 1, 2023 Sc no.- 17582

Ref: ISIN: INE155A01022 - Ordinary Shares IN9155A01020 - 'A' Ordinary Shares

Debt Securities on BSE & NSE

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement in connection with the 78th Annual General Meeting of the Company

Pursuant to Regulation 30, 44 and 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement, published today i.e., July 1, 2023, in Financial Express (English) and Loksatta (Marathi) for giving Notice of the 78th Annual General Meeting of the Members of the Company to be held on Tuesday, August 8, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means alongwith remote e-voting details.

The above information is also available on the Company's website at www.tatamotors.com.

We would request you to take the above intimation on records.

Yours faithfully, For **Tata Motors Limited**

Maloy Kumar Gupta Company Secretary

Encl: as above.

TATA MOTORS LIMITED

MALEGAON MUNICIPAL CORPORATION.MALEGAON


Dist. Nashik, Maharashtra State Corrigendum No. 02

E-Tender Notice No. WS/Jal-Mal/01/2023-24

Malegaon Municipal Corporation invites the E-tender for the work of Underground Drainage (Phase-II) Scheme for Malegaon City Under AMRUT 2.0 ABHIYAN, Tal-Malegaon Dist-Nashik. In the State of Maharashtra, Cost of the Work Rs. 419,00,28,931/- The E-tender is being invited till Dt.11/07/2023. For this, the deadline for sale and submission of tender form is being extended till Dt. 11/07/2023. The tender holders should take note of this and complete the proceedings. For details visit website http://www.mahatenders.gov.in/ and will be available.

COMMISSIONER

Malegaon Municipal Corporation, Malegaon



Notice is hereby given that the 78th Annual General Meeting ('AGM') 'Meeting') of Tata Motors Limited ('the Company') will be held on Tuesday, August 8, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and rules made thereunder, read with the Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 21/2021 dated December, 14 2021, 3/2022 dated May 5, 2022 and no. 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"). Further, Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular Nos. SEBI/ HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/ HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023, respectively issued by Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars") along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard, to transact the business set out in the Notice convening the AGM, without the physical presence of the Members at a common venue.

The Company has sent the Notice convening the 78th AGM only through electronic mode on Tuesday, June 27, 2023 and Wednesday, June 28, 2023 to Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agent ('Registrar'/'RTA') / Depository Participants ('DPs'). The Notice of the 78th AGM along with the Integrated Annual Report for the Financial Year 2022-23 (the 'Integrated Annual Report') of the Company is available on the website of the Company at www.tatamotors.com; the Stock Exchanges, i.e., BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively as well as on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The physical copies of the Integrated Annual Report for Financial Year 2022-23 (FY 22-23) will be sent to those Members who request for the same.

Members may attend and participate in the AGM only through VC/OAVM facility, as indicated in the Notice of the 78th AGM. Please note that there will be no provision for attending and participating in person at the 78th AGM of the Company.

Instruction for remote e-Voting before and during the AGM:

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time. Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, as amended, the Company is providing the Members the facility to exercise their right to vote at the 78th AGM by electronic means only before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

Comprehensive guidance on (a) remote e-Voting before the AGM, (b) participation in and joining of the AGM through VC/OAVM. (c) e-Voting during the AGM and (d) registration of email IDs, are available in the Notice of the AGM, which can be accessed and downloaded on the Company's website. A person whose name is recorded in the Register of Members / Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as of the cut-off date, i.e., Tuesday, August 1, 2023 ('cut-off date') shall be entitled to avail the facility of remote e-Voting provided by NSDL, either prior to the AGM or remote e-Voting during the AGM, on all the Resolutions set forth in the Notice. The remote e-Voting period commences on Friday, August 04, 2023 at 9:00 a.m. (IST) and ends on Monday, August 7, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The facility of e-Voting will also be made available during the AGM and the Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-Voting, will be eligible to cast their votes through e-Voting during the AGM.

Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members holding Ordinary shares shall be in the same proportion to the paid-up ordinary share capital and in case of voting rights on the 'A' Ordinary Shares, the Members shall be entitled to one vote for every ten 'A' Ordinary Shares held by them in the Company as on the cut-off date, being Tuesday, August 1, 2023.

Registration of e-mail address with Company/DP and obtaining User ID and **Password for e-Voting**

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by writing to them at csg-unit@tcplindia.co.in. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their respective DPs.

Any person holding Shares in physical form and non-individual shareholders, who acquire shares of the Company and become Members of the Company after the Notice is sent through e-mail and holding shares as of the cutoff date i.e. Tuesday, August 1, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/ she can use his/her existing user ID and password for casting his/her vote. If member has forgotten their password, they can reset their password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" options available on www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 and 022-2499 7000. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquire shares of the Company and becomes Members of the Company after despatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Tuesday, August 1, 2023, may follow steps mentioned in the Notice of the convening 78th AGM under 'Access to NSDL e-Voting system, other methods for obtaining/procuring user IDs and passwords tor e-Voting

provided in the AGM Notice. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAOs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre- Senior Manager-

NSDL at evoting@nsdl.co.in. Helpdesk for Individual Members holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL are

as given below:	
Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022-4886 7000 and 022-2499 7000
Individual Shareholders holding securities in demat mode With CDSL	Members lacing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33

Notice is also given that pursuant to Section 91 of the Act read with the Rules framed thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, July 29, 2023, to Tuesday, August 8, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of Dividend for FY22-23.

Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327) and failing him; Ms Jigyasa Ved (Membership No. FCS 6488) and failing her; Mr Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331) of M/s Parikh & Associates, Practising Company Secretaries has been appointed by the Board of Directors of the Company as the Scrutinizer tor scrutinizing the remote e-Voting process as well as for

e-Voting during the AGM, in a fair and transparent manner.

financialexp.epapr.in

The results of the remote e-Voting and votes cast during the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website at www.tatamotors.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Shares are listed viz BSE and NSE and be made available on their respective websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Tata Motors Limited

Place: Mumbai **Maloy Kumar Gupta** Date: June 30, 2023 **Company Secretary**

SALE NOTICE

HINDUSTHAN SMALL TOOLS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (A Company under Liquidation vide Hon'ble NCLT order dated 19" December 2022) Registered Office: 30 Chowringhee Road, Kolkata-700016, West Bengal CIN: U22219WB1955PTC022547

E-Auction Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date & Time of E-auction: 4th August 2023 from 12:00 noon till 04:00 PM (IST)

(With unlimited extension of 5 minutes each)

Last Date of Submission of Expression of Interest: 15th July 2023

(Upto 11:59 PM IST) Last Date of EMD Submission: 1st August 2023 (Upto 11: 59 PM IST)

Sale of Assets and Properties owned by Hindusthan Small Tools Private Limited (In Liquidation) ("Corporate Debtor") forming part of the Liquidation estate formed by the Liquidator, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 19.12.2022. Sr. Lot Details of assets Reserve Price Earnest Money Incremental

No	. 220		(Rs)	Deposit (Rs)	value (Rs)
1.	Lot-1	Block A & B (Ground Floor and First Floor) at holding no. 1458 Garia Main Road, Ward no-29, Dist- South 24 Parganas [Super built up Area: 24,649 square feet as per Deed of Simple mortgage (without possession) dated 7.07.2015 executed by Corporate Debtor with Religare Finvest Limited]	Rs. 16,30,71,615/- (Rupees Sixteen crore thirty lakh Seventy one thousand six hundred fifteen only)	Rs. 1,63,00,000/- (Rupees one crore sixty three lakh only)	Rs. 10,00,000/- (Rupees Ten lakh only)
2.	Lot-2	Block D (1st Floor to 4th Floor) at holding no. 1458 Garia Main Road, Ward no-29, Dist-South 24 Parganas [Built up Area: 17,755 square feet as per Mortgage deed(without possession) dated 27.05.2015 executed by Corporate Debtor with ICICI Bank Limited]	Rs 14,21,30,559/- (Rupees Fourteen crore twenty-one lakh thirty thousand five hundred fifty nine only)	Rs. 1,42,00,000/- (Rupees one crore forty two lakhonly)	Rs. 10,00,000/- (Rupees Ten lakh only)
3.	Lot-3	Flat at Premises no-2102, 3rd Floor, RS Khatiyan No- 119 &121, RS Dag No-92, KMC, , Nayabad, Ward No- 109, South 24 Pargana	Rs. 17,76,797/- (Rupees Seventeen Lakh Seventy Six Thousand Seven Hundred Ninety Seven Only)	Rs. 1,75,000/- (Rupees one lakh seventy five thousand only)	Rs. 1,00,000/- (Rupees One lakh only)

1. The sale shall be on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS" through approved service provider M/S Eprocurement Technologies Limited (Auction Tiger).

- As per records available, the property at Lot-2 is given on lease to HHP Hospital Private Limited (Formerly known as Hindusthan Health Point Pvt. Ltd.) on a long-term basis vide Lease Deed dated 02.03.2010 for a period of 55 years.
- any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.
- All the terms and conditions are to be mandatorily referred from the E-Auction Process Document prior to submission of EMD and participation in the process. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website of the e-auction service provider at https://ncltauction.auctiontiger.net.
- The bidding shall take place through online e-auction service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger) at https://ncltauction.auctiontiger.net
- The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent enquiries regarding the title of property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at their own expenses and satisfy KULDEEP VERMA

Liquidator of Hindusthan Small Tools Private Limited Regn. no. IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038 46, BB Ganguly Street, 5th Floor Unit No 501 Knlkata 700012 E: kuverma@gmail.com/cirp.hstpl@gmail.com Place: Kolkata Authorisation for Assignment (AFA) - Valid till 11.12.2023 Date: 01.07.2023

DHANUKA AGRITECH LIMITED CIN: L24219DL1985PLC020126

Registered Off.: 82, Abhinash Mansion, 1st Floor, Joshi Road, Karol Bagh, New Delhi 110 005 | Phone No. 011-2353 4551

Corporate Office: Global Gateway Towers, MG Road, Near Guru Dronacharya Metro Station, Gurugram-122 002

Email: investors@dhanuka.com | Website: www.dhanuka.com

INFORMATION REGARDING 38™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND FOR UPDATION OF EMAIL **ADDRESSES** Members may please note that 38th Annual General Meeting (AGM) of the Company

will be held through VC/OAVM on Wednesday, 02rd August 2023 at 11:00 A.M (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 05th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being circular No. 10/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard, to transact the businesses that will be setforth in the Notice of the AGM. In compliance with the above Circulars, electronic copies of Notice of the 38th Annual

General Meeting (AGM) and integrated Annual Report for the Financial Year (FY) 2022-23 will be sent electronically to those Members who have registered their email IDs with the Company / M/s Abhipra Capital Ltd. ('RTA") and Depository Participant(s) ("Depository"). The same will also be available on the website of the Company at www.dhanuka.com, Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia. com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.cdslindia.com. The physical copies of the Notice of 38th AGM alongwith integrated Annual Report for the FY 2022-23 shall be sent to those Members who request for the same.

- Manner of registering/ updating email addresses to receive the Notice of 38th AGM alongwith Integrated Annual Report 2022-23:
- Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email address on or before 5:00 PM (IST) as on the cut-off date (record date) i.e. 07th July 2023, for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report 2022-23 electronically and to receive login ID and password for e-voting by writing to the Company at investors@dhanuka.com/ RTA at rta@abhipra.com alongwith copy of the request letter signed by the members mentioning the name and address, self-attest copy of the permanent account number (PAN) and self attested copy of any document. (e.g. Aadhaar Card, Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address of the member.
- Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email address with the relevant depository participant (DP).

The login credentials for casting the votes through e-voting shall be made available

- 2. Manner of casting vote through-e-voting
- Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as may best forth in the Notice of the AGM through remote e-voting system.
- to the Members through the various modes as may be provided in the notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be made available on the website of the Company Manner of registering KYC including bank details for receiving Dividend: For Members holding shares in physical mode ,SEBI vide its Circular dated 3rd

November, 2021 has mandated registration of PAN, KYC details and Nomination. Members holding shares in physical for are, therefore, requested to submit their PAN, KYC details including Bank details and Nomination details to M/s Abhipra Capital Limited at Abhipra Complex A-387, Dilkhush Indl Area, G.T. Karnal Road, Azadpur, Delhi 110033 or at rta@abhipra.com/abhinav@abhipra.com by sending a duly filled Form ISR-1 and other relevant forms (available on the Website of the Company at www.dhanuka.com) from their registered email ID.

- Members holding shares in dematerialized mode are requested to update their complete bank details with their DPs to avoid delay in receiving the dividend. Members holding shares in dematerialized mode are requested to update their
- complete bank details with their DPs to avoid delay in receiving the dividend. For Dhanuka Agritech Limited

Jitin Sadana Place: Gurugram Company Secretary and Compliance Officer

Dated: 30.06.2023 FCS-7612

NPCL NOIDA POWER COMPANY LIMITED CIN:U31200UP1992PLC014506

Notice Inviting Bids for Procurement of

Power on Medium Term basis

Bids are invited by "Noida Power Company Limited having its registered office at Electric Sub-station, Knowledge Park-IV, Greater Noida – 201310 (U.P.)" for procurement of 125 MW power from 01.04.2024 to 31.03.2029 in accordance with Guidelines dated 30.01.2019 issued by Ministry of Power, GOI. Bid Document is available on DEEP Portal of www.mstcecommerce.com.

The Company reserves the right to reject all or any of the Bids or cancel the bidding process at any stage without assigning any reasons whatsoever and without any liability.

For any clarification, contact at e-mail id powertrading@noidapower.com or mobile no. 9718804966.

RELEVANT PARTICULARS

Head (Power Purchase)

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SOVEREIGN INDUSTRIES LIMITED (UNDER CIRP) OPERATING AT VILLAGE TERDAL, TAL- JAMKHANDI, DIST- BAGALKOY, KARNATAKA -587315 (Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

1.	Name of the corporate debtor along with PAN/CIN/LLP No.	SOVEREIGN INDUSTRIES LIMITED CIN: U74900KA2009PLC069837
2.	Address of the registered office	2nd Floor, Triveni Complex, Yadwad Road, Mudhol, Bagalkot Karnataka 587 313
3.	URL of website	https://www.sovereignil.in/
4.	Details of place where majority of fixed assets are located	Terdal Village, Jamkhandi Taluka, Bagalkot District, Karnataka – 587 315
5,	Installed capacity of main	Sugarcane Crushing Capacity: 3500 TCD
200	products/ services	Co-Gen Capacity: 20 MW
6,	Quantity and value of main products/ services sold in last	Quantity of Sugar Sold in F.Y. 2022-23: NIL Value of Sugar Sold in F.Y. 2022-23: NIL
	financial year	Co-gen Unit Produced in F.Y. 2022-23: - NIL Unit Export in F.Y. 2022-23: - NIL
		The company was not in operation during the Financial Year 2022-23.
	Number of employees/ workmen	There are no workmen or employees currently.
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Further details can be found in the detailed Invitation for Expression of Interest (EoI), which can be obtained through the methods outlined in Table No. 9 below.
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The Detailed Invitation for Expression of Interest (EoI), which includes the Eligibility Criteria and other submission requirements, can be accessed through the website URL provided below starting from the date of this public announcement: Website URL: https://www.sovereignil.in/ Please visit the provided URL to access the detailed information regarding the Expression of Interest (EoI) process. Additionally, interested parties can request the detailed Invitation for Expression of Interest (EoI by sending an email to: irprp@sovereignil.in
10.	Last date for receipt of expression of interest	Tuesday, 18th July, 2023
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	Friday, 28th July, 2023
	Last date for submission of objections to provisional list	Wednesday, 2nd August, 2023
13.	Process email ID to submit EOI	irprp@sovereignil.in

Mr. Ritesh R. Mahajan Resolution Professional IP Registration Number: IBBI/IPA-002/IP-N00048/2017-18/10132

अमृत महोत्सव

Sd/-

For Sovereign Industries Limited (Under CIRP)

Date: 1st July, 2023 Place: Pune

"Devgiri", B 203, 2nd Floor, Ganeshmala, Sinhgad Road, Pune -411030



ASIAN ENERGY SERVICES LIMITED CIN: L23200MH1992PLC318353

Regd Office: 3B, 3rd Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express Highway, Sion (East), Mumbai - 400 022, Maharashtra, India Tel. No.: 022-42441100 E-mail: secretarial@asianenergy.com

Website: www.asianenergy.com

NOTICE OF POSTAL BALLOT

2013 ("the Act") read with Rules 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) and other applicable provisions of the Act and the Rules including General Circulars ssued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement has been sent electronically on Friday 30" June, 2023, to all the members whose email ids are registered with the Company/Registrar/ Depository Participants as on Friday, 23rd June, 2023 (Cut-off Date), for seeking approval of the members of the Company by way of Special Resolution by voting through electronic means only ('e-voting') on the following matters:

- Issue of Convertible Equity warrants, convertible into equity shares on preferential basis to promoter and certain identified non-promoter persons/entities.
- 2. Re-Designation/Appointment of Mr. Kapil Garg (DIN: 01360843) as a Managing Director of the Company.

The detailed explanatory statement under section 102 of the Act setting out all material facts concerning the resolutions, forms part of Notice.

The Company has completed the process of sending Postal Ballot Notice electronically on 30th June, 2023 Notice of Postal Ballot will also be available on the website of the Company at

www.asianenergy.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com

and www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL")

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing E-voting facility to all its Members.

Mr. Hemanshu Kapadia, Practicing Company Secretary (Membership No. FCS - 3477 & C.P. No. 2285) of M/s. Hemanshu Kapadia & Associates, Practicing Company Secretaries or failing him Mrs. Pooja Jain, Practicing Company Secretary (Membership No. FCS 8160 & C.P. No. 9136) of VPP & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as Scrutinizer for the Postal Ballot process including e-voting facility.

Members of the Company are hereby informed and requested to note the following:

- The Members holding shares as on the cut-off date and have not received the Notice of Postal Ballot, may write to secretarial@asianenergy.com and obtain the same.
- Members whose names are recorded in the Register of members/ beneficial owners as on the cut-off date will be entitled to vote electronically on the resolution set out in the Postal Ballot Notice. The detailed procedure/ instructions on the process of e-voting are specified in the Notice. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this notice for information purpose only.
- c. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Voting starts on	Voting ends on
Saturday, July 1, 2023 at 9.00 A.M. (IST)	Sunday, July 30, 2023 at 5.00 P.M. (IST)

The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the Members, no change will be allowed subsequently.

- d. The Members of the Company holding shares in physical/demat form and who have not registered/updated their email addresses with the Company / Registrar & Transfer Agents/ Depository Participants are requested to send the relevant information at the earliest via email to secretarial@asianenergy.com or rnt.helpdesk@linkintime.co.in in order to register/update their email addresses.
- e. The result of the Postal Ballot will be announced on or before Tuesday, 1st August, 2023. The results along with scrutinizer report shall be displayed at the Registered Office of the Company and on the website of the company at www.asianenergy.com and on the website of NSDL at www.evotingnsdl.com besides being intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Amit Vishal - Assistant Vice President - NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.co.in. For Asian Energy Services Limited

Sd/-Ms. Shweta Jain Company Secretary


OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER (PROJ) W-II THROUGH: EXECUTIVE ENGINEER (PROJECT) W-1 DELHI JAL BOARD, GOVT. OF NCT OF DELHI ROOM NO. 511, VARUNALAYA PHASE-I KAROL BAGH, NEW DELHI-110005 E-mail Id:- ee1.djb@gmail.com, Telephone No. 011-23681009 NIT No. 02 (2023-24) RE-INVITE

Estimated Contract

Value (ECV)/

Amount put to

tender (Rs.)



Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in ISSUED BY P.R.O. (WATER)

Name of Work

1. Dredging of silt from River Yamuna

near intake in the DJB pondage area at

Wazirabad water works (RE-INVITE)

CIN:L27101PN1985PLC038031

Advt. No. J.S.V. 80 (2023-24)

EE(Project)W-I "STOP CORONA: WEAR MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE"

Earnest

Money

(EMD) (Rs.)

15,50,000/-

Tender

1500/-

PRAJ INDUSTRIES LIMITED

Read. off.: "PRAJ TOWER", S. No. 274 & 275/2, Bhumkar Chowk- Hinjewadi Road, Hinjewadi, Pune - 411 057. Email: investorsfeedback@praj.net

Website: www.praj.net / Ph. No. + 020 71802000



NOTICE

INFORMATION REGARDING THE 37th ANNUAL GENERAL MEETING OF PRAJ INDUSTRIES LTD (COMPANY) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS(OAVM).

Shareholders may please note that the 37th Annual General Meeting of the Company ("AGM") will be held on Wednesday, the 26th July, 2023 at 10.00 A.M. IST through VC / OAVM in compliance with all the other applicable provisions of Companies Act, 2013 read with Rules made thereunder and in light of Circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") & SEBI, dated December 28, 2022 & January 5, 2023, respectively, without physical presence of the members at a common venue. The Notice convening the AGM along-with the Annual Report for the financial year 2022-23 shall be sent only through email to those shareholders whose email addresses are registered with the Company/ Depositories. These documents shall also be available on the website of the Company www.praj.net.

Shareholders will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting is activated).

Detailed instructions in this regard will be included in the Notice of AGM and will also be published in the newspaper in due course of time.

If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remote e-voting will be sent on your registered email address. Please note that same login credentials are required for participating in the AGM through VC/OAVM and voting on resolutions during the AGM.

Shareholders whose email address is not registered/updated, are requested to get the same registered/updated by following the procedure given below:

- Shareholders holding shares in demat form can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant.
- Shareholders holding shares in physical form can register their email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited (the RTA) by sending an e-mail request at the email ID pune@linkintime.co.in along with signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested copy of PAN Card and copy of a share certificate for registering their email address and receiving the Annual report, AGM Notice and the e-voting instructions. Shareholders who have not registered their email address with the RTA / their Depository Participants are requested to visit https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html and follow the process as mentioned therein to update their email temporarily for receiving the Annual Report,

The instructions for voting and for attending the AGM through VC/OAVM shall also be provided in the Notice of AGM and shall be uploaded on the website of the Company and shall also be made available on the website of NSDL.

AGM Notice and Voting Instructions electronically.

Date: 01st July, 2023

Place: Pune

For PRAJ INDUSTRIES LIMITED

Sd/-

DATTATRAYA NIMBOLKAR CHIEF INTERNAL AUDITOR & COMPANY SECRETARY

(M No.: 4660)

Place: Mumbai

Date: June 30, 2023

3. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of section 108, 110 of the Companies Act,

at https://www.evoting.nsdl.com.

'महाऑनलाइन' कोलमडल्याने महसूल विभागाचा निर्णय

शासकीय दाखल्यांसाटी मुदतवाढ

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

शाळा-महाविद्यालय आणि म्हाडाच्या विविध आवश्यक दाखले- प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी- नागरिकांच्या रांगा लागत सरकारच्या महाऑनलाइनची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्याची दखल घेत प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी शुक्रवारी सांगितले.

राज्यभरात अकरावी प्रवेशाची



प्रलंबित अर्जांमध्ये वाढ

प्रलंबित अर्जांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत ही समस्या दूर

धावपळ सुरू आहे. शिवाय, विविध कामांसाठी राज्यातील जनतेला अधिवास, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांची

न्यायालयात आरोपपत्र दाखल

करण्यात आले आहे. एटीएसच्या

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता

तानवडे यांनी विशेष न्यायालयात

आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपपत्र एक हजार ८३५ पानांचे

जाहीर सूचना

शाखा कार्यालय शिफ्टिंग

बजाज फायनान्स लिमिटेड, तिचे नोंदणीकृत

कार्यालय येथे असलेले- मुंबई-पुणे रोड, आकुर्डी,

पुणे-४११ ०३५ व कॉर्पोरेट कार्यालय- ४था मजला,

बजाज फिनसर्व्ह हाऊस, विमान नगर, पुणे-

अहमदनगर रोड लगत, पुणे-४११ ०१४, महाराष्ट्र,

याद्वारा तिचे ग्राहक व संबंधितांना कळवीत आहे

की, **बजाज फायनान्स लि., ५ आणि ६०,**

तळमजला, छड्डा क्रिसेन्ट को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. ४६ व ५५,

मेट्रोपोलिस व वूडलॅण्डजवळ, अभ्युदय बँक

मार्ग, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

येथे स्थित असलेले तिचे कार्यालय ०३ ऑक्टोबर

२०२३च्या प्रभावापासून बंद असणार आहे.

ग्राहकांच्या उत्तम सुविधेकरिता सर्व विद्यमान सेवा

बजाज फायनान्स लिमिटेड, सेक्टर १७, वाशी,

नवी मुंबई, शॉप नं. ३२-३३, युनियन बँकेसमोर

वर्धमान मार्केट, प्लॉट नं. ७५, वाशी-४०० ७०३

येथील नवीन शाखेकडे उपलब्ध असणार आहेत.

सर्व ग्राहक आणि संबंधितांना विनंती करण्यात येते

की, त्यांनी पत्त्यातील बदलाची नोंद घ्यावी आणि

विनंती करण्यात येते की, त्यानंतर बजाज

फायनान्स लिमिटेड, सेक्टर १७, वाशी, नवी

मुंबई, शॉप नं. ३२-३३, युनियन बँकेसमोर,

वर्धमान मार्केट, प्लॉट नं. ७५, वाशी-४०० ७०३

बजाज फायनान्स लिमिटेड

पुणे-४११ ०१४, महाराष्ट्र

टेलि. : ०२० ७१५०५०५०

४था मजला, बजाज फिनसर्व्ह हाऊस,

विमान नगर, पुणे-अहमदनगर रोड लगत,

येथील आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

तारीख : ०१.०७.२०२३

आणि सेतू सुविधा केंद्रांच्या सर्व्हरमधील दोषामुळे ही प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था कोलमडून गेली

नसल्याने सेत् केंद्रांबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत

सर्व्हरमधील दोष दूर करण्याचा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

१२ महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शैक्षणिक उपाययोजना केलेल्या संस्थांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणामधील तत्त्वानुसार भविष्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर पदवी देण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त

स्वायत्त महाविद्यालये...

 भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी.
 निगनदास खांडवाला महाविद्यालय, मालाङ. ■ बिर्ला महाविद्यालय, कल्याण. ■ के. जे. सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार.
सोिफया महिला महाविद्यालय, भूलाभाई देसाई मार्ग.

मिठीबाई महाविद्यालय, विले पार्ले. झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट. ■ रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय घाटकोपर. 🔳 रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा. 🔳 जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट.

सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, अंधेरी. ■ एसआयईएस महाविद्यालय, शीव

स्वायत्त महाविद्यालयाचा (एम्पॉवर ऑटोनॉमस कॉलेज) दर्जा प्रदान केला आहे.

मुंबई विद्यापीठाने २३ में रोजी

काढून स्वायत्त महाविद्यालयांकड्न अधिकारप्रदत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी अर्ज मागविले होते. विद्यापीठास प्राप्त झालेल्या १३

अर्जांची रीतसर दुबार छाननी करून एकूण १२ स्वायत्त महाविद्यालयांचे अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयासाठी पात्र करण्यात

अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालय दर्जाचे फायदे...

अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेल्या स्वायत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे अधिक सुलभ होणार आहे. विद्यापीठाच्या मंजुरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरू करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना करणे

या आनुषंगिक बाबींसाठी स्वातंत्र्यही

मिळणार आहे. मूल्यांकनाची पद्धत

विहित करणे, निकाल जाहीर करणे

या गोष्टींचीही मुभा मिळणार आहे.



टाटा मोटर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रिट, मुंबई - ४०० ००१ दूरध्वनी : +९१ २२६६६५८२८२ ई-मेल : inv_rel@tatamotors.com वेबसाइटः www.tatamotors.com सीआयएनः एल२८९२०एमएच१९४५पीएलसी००४५२०

७८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ज्याद्वारे सूचना देण्यात येते की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकित ५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी २०२१, २१/२०२१ दिनांकित १४ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांकित ५ मे २०२२ आणि क्र. १०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर २०२२ (एकत्रितरित्या ''एमसीए'' परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांसोबत वाचावयाचे कंपनी अधिनियम, २०१३(''अधिनियम'')चे लागू उपबंध व त्याखाली केलेले नियम, तसेच या संदर्भात एमसीए अणि/ अथवा सेबी द्वारा जारी करण्यात आलेल्या अन्य कोणत्याही लागू परिपत्रकांसमवेत सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारा निर्गमित सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ अनुक्रमे १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ दिनांकित परिपत्रके (एकत्रितरित्या ''सेबी परिपत्रके''म्हणून उल्लेखित)यांचे अनुपालन करताना, सामाईक स्थळी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीविना, एजीएम बोलविणाऱ्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता मंगळवार, ८ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम')च्या माध्यमातून टाटा मोटर्स लिमिटेडची ('कंपनी'ची) ७८वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. कंपनी/ रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट ('रजिस्ट्रार'/'आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स ('डीपी'ज) यांच्याकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसिस नोंदणीकत आहेत अशा सदस्यांना मंगळवार. २७ जून २०२३ व बुधवार, २८ जून २०२३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, ७८वी एजीएम बोलविणारी सूचना या कंपनीने पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या कंपनीच्या इंटिग्रेटेड ॲन्युअल रिपोर्ट (दी 'इंटिग्रेटेड ॲन्युअल रिपोर्ट') समवेत ७८व्या एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.tatamotors.com मध्ये, दी स्टॉक एक्स्चेंजिस म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांच्या वेबसाइट्सवर www.bseindia.com व www.nseindia.com मध्ये त्याचप्रमाणे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांच्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com मध्ये

जे सदस्य त्यासाठी विनंती करतील अशा सदस्यांना वित्तीय वर्ष २०२२-२३ (एफवाय२२-२३) च्या

इंटिग्रेटेड ॲन्युअल रिपोर्टची छापील प्रत पाठविण्यात येईल. ७८व्या एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशिल्याप्रमाणे सदस्य केवळ व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनच एजीएमला हजर राहू शकतात व त्यात सहभागी होऊ शकतात. कृपया नोंद घ्यावी की कंपनीच्या ७८व्या एजीएमला व्यक्तिशः हजर राहण्याची व सहभागी होण्याची कोणतीही तरतूद केली

एजीएमपूर्वी आणि दरम्यान करावयाच्या दूरस्थ ई-मतदानासाठी सूचना :

वेळोवेळी दुरुस्त केल्याप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४च्या नियम २० सोबत वाचावयाचे अधिनियमाचे कलम १०८, दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारा निर्गमित सर्वसाधारण सभेबाबतचे सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड-२ आणि सुधारितप्रमाणे, दी लिस्टींग रेग्युलेशन्सचा विनियम ४४ यांचे अनुपालन करताना कंपनी या एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाबाबत एजीएमपूर्वी तसेच एजीएम दरम्यान फक्त इलेक्ट्रॉनिक्स साधनांद्वारा ७८व्या एजीएममध्ये मतदान करण्याचा त्यांचा अधिकार बजावण्याची सुविधा सदस्यांना पुरवीत आहे आणि या प्रयोजनार्थ कंपनीने, इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत मतदान सुकर करण्याकरिता एनएसडीएल यांची नेमणुक केली आहे.

(ए)एजीएमपूर्वी दूरस्थ मतदान, (बी) व्हीसी/ ओएव्हीएम माध्यमातून एजीएममध्ये सहभागी व सामील होणे, (सी) एजीएम दरम्यान ई-मतदान आणि (डी) ईमेल आयडींची नोंदणी यावरील व्यापक मार्गदर्शन एजीएमच्या सूचनेत उपलब्ध आहे जी कंपनीच्या वेबसाइटवर पाहता येईल व तेथून

कट-ऑफ डेट म्हणजेच मंगळवार, १ ऑगस्ट २०२३ ('कट-ऑफ डेट') रोजीनुसार सदस्यांच्या नोंदवहीत/ डिपॉझिटरींनी केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदणीकृत असेल अशी व्यक्ती, सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर, एकतर एजीएमपूर्वी किंवा एजीएम दरम्यान, एनएसडीएलद्वारा पुरविण्यात आलेल्या दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास अधिकारपात्र राहील. दूरस्थ ई-मतदान कालावधी, शुक्रवार ४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ९ वाजता सुरू होईल आणि सोमवार ७ ऑगस्ट २०२३ रोजी सायं. (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ५ वाजता संपेल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्युल, एनएसडीएलद्वारा मतदानाकरिता अक्षम केले जाईल. ई-मतदानाची सुविधा एजीएम दरम्यानसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल आणि दूरस्थ ई-मतदानद्वारा ज्यांनी आपली मते नोंदविली नसतील असे, एजीएमला उपस्थित असलेले सदस्य, एजीएमदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून आपली मते नोंदविण्यास पात्र राहतील.

सदस्याने एकदा ठरावावर आपले मत नोंदिवले की त्यानंतर सदस्याला ते बदलता येणार नाही. सर्वसाधारण भाग धारण करणाऱ्या सदस्यांचे मतदान अधिकार हे भरणा केलेल्या सर्वसाधारण भाग भांडवलाशी समान प्रमाणात असतील आणि 'ए' सर्वसाधारण भागांवरील मतदान अधिकारांबाबत, सदस्य मंगळवार, १ ऑगस्ट २०२३ असलेल्या कट-ऑफ डेट रोजीनुसार कंपनीत त्यांनी धारण केलेल्या दर दहा 'ए' सर्वसाधारण भागांसाठी एका मताकरिता अधिकारपात्र राहतील.

कंपनी/डीपी यांच्याकडे ई-मेल पत्त्याची नोंदणी करणे आणि ई-मतदानासाठी यूजर आयडी व

ज्या सभासदांनी त्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात अद्ययावतीकरण कंपनीकडे अद्यापि केलेले नाही; त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या ई-मेलचे अद्ययावतीकरण csg-unit@tcpindia.co.in येथे करावे. जे सभासद डिमटेरियलाइज्ड स्वरूपात धारण करीत आहेत त्यांना विनंती करीत आहे की, त्यांची नोंदणी/ ई-मेल पत्त्यांचे अद्ययावतीकरण त्यांच्या संबंधित डीपीजकडे करावे.

ज्या कुणी व्यक्तींनी कट-ऑफ तारीख म्हणजे मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट २०२३ यानंतर आणि ई-मेलमार्फत सूचना पाठविल्यानंतर प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत त्यांनी आणि नॉन-इण्डिक्चूजल- शेअर होल्डर्स यांनी आणि या कट-ऑफ तारखेनंतर जे सदस्य झाले आहेत त्यांना evoting@nsdl.co.in यांना किंवा इश्यूअर/ आरटीए यांच्याकडे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळविता येईल. मात्र जर अशा सदस्याने यापूर्वीच एनएसडीएलकडे दूरवरून ई-मतदान करण्यासाठी नोंदणी केलेली असेल तर अशा व्यक्तीला त्याला/ तिला दूरस्थ ई-मतदान करण्यासाठी आपला विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड त्याच्या/ तिच्या ई-मतदानासाठी वापरता येईल. जर सदस्य त्यांचे पासवर्ड विसरले असतील तर त्यांच्यासाठी ''फॉरगॉट यूजर डिटेल्स/ पासवर्ड'' किंवा ''फिजिकल यूजर रिसेट पासवर्ड'' हे www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असलेले पर्याय वापरून किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९-७००० येथे फोन करून त्यांचा पासवर्ड पुन्हा निश्चित करता येईल. जे व्यक्तिशः कंपनीचे शेअरधारक त्यांच्या सिक्युरिटीज डीमॅट स्वरूपात धारण करतात आणि ज्यांनी कंपनीचे शेअर्स सचना पाठविल्यानंतर धारण केलेले आहेत आणि जे कट-ऑफ तारीख म्हणजे मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट २०२३ला कंपनीचे सदस्य झालेले आहेत त्यांनी ७८वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाच्या सूचनेमध्ये ''एनएसडीएल-ई-मतदान प्रणाली मिळविणे'' या शीर्षकाखाली ई-मतदानासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळविणे/ प्राप्त करणे यासाठी नमुद

केलेल्या इतर पद्धती यात दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करावे. याविषयी कोणतीही चौकशी/ विचारणा करावयाची असल्यास तुम्ही सदस्यांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) वाचावे आणि www.evoting.nsdl.com येथील डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले ई-वोटिंग मॅन्युअल पाहावे किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० येथे फोन करावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे- सीनियर मॅनेजर, एनएसडीएल यांना विनंतीपत्र evoting@nsdl.co.in येथे पाठवावे.

डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरीजमार्फत म्हणजे एनएसडीएल/ सीडीएसएल यांच्यासंबंधित लॉगइन करण्याच्या तांत्रिक अडचणी असल्यास त्याच्या साह्यासाठी मदत केंद्रे खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत

लॉगइनचा प्रकार	हेल्पडेस्कचा तपशील
एनएसडीएलकडून डीमॅट	ज्या सदस्यांना लॉगइन करताना तांत्रिक अडचणी येत असतील
स्वरूपात सिक्युरिटीज	त्यांनी एनएसडीएलचा हेल्पडेस्क यांच्याशी
धारणकर्ते व्यक्तिशः श्रेणीचे	evoting@nsdl.co.in येथे विनंतीपत्र पाठवावे किंवा ०२२-
शेअरधारक	४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० यावर संपर्क करावा.
सीडीएसएलकडून डीमॅट	ज्या सदस्यांना लॉगइन करताना तांत्रिक अडचणी येत असतील
स्वरूपात सिक्युरिटीज	त्यांनी सीडीएसएलचा हेल्पडेस्क येथे म्हणजे
धारणकर्ते व्यक्तिशः श्रेणीचे	F 80
रोअरधारक	किंवा विनामूल्य फोन क्र. १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क करावा.

याशिवाय अधिनियमाचे कलम ९१ ज्याचे वाचन त्याखाली तयार केलेल्या नियमावलीसोबत आणि सूचीवर घेण्याच्या नियमनांसोबत केले जाते; त्यानुसार सूचना देण्यात येते की, कंपनीचे रजिस्टर ऑफ मेम्बर्स आणि रोअर ट्रान्स्फर बुक ही रानिवार, दि. २९ जुलै २०२३ पासून मंगळवार, दि. ०८

ऑगस्ट२०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) ही एजीएमच्या कामाकरिता आणि वि. वर्ष २२-२३च्या लाभांशाचे पैसे देण्याच्या कारणाकरिता बंद राहतील. कंपनीच्या संचालक मंडळाने दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच एजीएममधील ई-मतदान योग्य आणि पारदर्शकरीतीने पार पडावे यासाठी पाहणी करण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून श्री. पी. एन. पारिख (सदस्यता क्र. एफसीएस ३२७) प्रॅक्टिसायझिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. ते नसल्यास

श्रीमती जिग्यासा वेद (सदस्यता क्र. एफसीएस ६४८८) आणि त्यांनाही शक्य झाले नाही तर श्री. मितेश धाबलीवाला (सदस्यता क्र. एफसीएस ८३३१) या मेसर्स पारिख ॲण्ड असोसिएट्स या संस्थेचे प्रॅक्टिसायझिंग कंपनी सेक्रेटरीज यांना नियुक्त केले जाईल.

या दुरस्थ ई-मतदानाने केलेले मतदान आणि एजीएमदुरम्यानचे मतदान यांचे निकाल एजीएमचे काम संपल्यानंतर दोन दिवसांच्या आत जाहीर केले जातील.

जाहीर झालेले निकाल आणि त्यासोबत संबंधित स्क्रूटिनायझर यांचा अहवाल हे कंपनीची वेबसाइट www.tatamotors.com येथे तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.com येथे जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्रदर्शित केले जातील. तसेच जेथे जेथे कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध केलेले आहेत त्या सर्व स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजे बीएसई आणि एनएसई यांना कळविण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित वेबसाइट्स म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध

> टाटा मोटर्स लिमिटेडकरिता मलॉय कुमार गुप्ता कंपनी सेक्रेटरी

प्रदीप कुरुलकरांविरुद्ध

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती

डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात एक हजार ८३५ पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला

कुरुलकर सध्या येरवडा न्यायालयीन कारागृहात कोठडीत आहेत. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर साठ दिवसांच्या आत त्यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश कचरे यांच्या

युक्तिवाद पूर्ण

फरगडे यांनी एटीएसकडून बाजू मांडली आहे.

पोलिसांकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये वाढ

रक्षक जबाबदारीची त्यासाठी मानवाधिकार करून द्यावेत, असे आदेश राज्य

मानवाधिकार आयोगाने दिले. पोलिसांना संवेदनशील कार्यशाळा करण्यासाठी आयोजित करण्याची शिफारसही राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस महासंचालकांना केली. तक्रार देण्यासाठी गेलेल्या विकलाचा आणि तिच्या पतीचा शारीरिक मानसिक केल्याप्रकरणी चार पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई न केल्याबद्दलही आयोगाने नागपूरच्या पोलीस

आयुक्तांवरही टीका केली. आयोगाकडे तक्रार दाखल

अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढण्यासाठी ५ ते ६ मिनिटे लागत आहेत. पूर्वी हेच काम अर्धा ते एका मिनिटात होत होते. मात्र, दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने

होईल, असा विश्वास सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गरज लागते. मात्र, महाऑनलाइन आहे. त्यामुळे दाखले मिळत

मध्य रेल्वे

शुद्धिपत्रक

ई-निविदा कागदपत्र क्र.: सीएओ(सी) ०९/२०२३

दिनांकित २६.०५.२०२३. मुख्य प्रशासकीय

अधिकारी (बांधकाम), मध्य रेल्वे, ६वा मजला,

नवीन प्रशासकीय इमारत, डी. एन. रोड, सीएसटी

मुंबई-४०० ००१ भारताच्या राष्ट्रपतींसाठी आणि त्यांच्या

वतीने ई-निविदाकरण पद्धतीद्वारे खालील कामासाठी

नामांकित कंत्राटदारांकडून (दोन लिफाफा पद्धतींमध्ये)

खुली निविदा मागवीत आहेत. कामाचे नाव: वर्धा-

पुसद-नांदेड नवीन बीजी लाइन प्रकल्पामधील खडी

नसलेल्या ट्रॅकसह चैनेज ५५१५१ ते चैनेज ५८०५१

(२९०० मी. लांबी) आणि ब्रिज जोड रस्ते, ट्रॉली

रिफ्यूजेससह एम्बॅकमेन्ट, कटिंगमधील मातकाम,

साइड ड्रेन्स, रिटेनिंग/ टो वॉल आणि बोगद्यासह सीएच

५१२५० ते सीएच ६०३५१चे बांधकाम. **शुद्धिपत्र**ः

कामाच्या तत्सम स्वरूपातील बदलामुळे नमूद

तिकीटासाठी UTS APP डाउनलोड करा

पश्चिम रेल्वे

बांधकामाची कामे

डेप्टी चीफ इजिनीयर (क स्ट्वान)१, पंज्ञिन रल्लो, रतलाम (माना) ई टडर पोटल

www.ireps.gov.in सामध्र आ । दोन

पा^{किटे} पद्धतीन्सा^र दका^र मागवीत आहत्।

निविदा क आरटीएम/ डीआवएनएल/

डी वारा सी ई(सी)/११७. कामारी नाठा

पश्चिम रल्वच्या रतलाम डिव्हिजनमधी

दाहोद इदर दर यान का विना बीज् लाइन च्

षक ल्पासद भारा **कटवार । पिटोल** स^ब्रानम^{ाकृ}

मेजर बिजराने बाबकारा करतो आहा **पिटोल**-

झांचुआ संकानाको अधवक इन बंक/कट्टि

फामशर्न आफ न्ये बीजी लाइन ही कार्ने करणे

याध्ये यर्ड्स, ब्रिज ऑफ्रोस, प्रन

विजस्ती बानकारा, राउ अंडर बिजरा, साहर

ह्वेन्स, हाली रेफ्यूजी, टो वॉल्स इलादी कामांच

समावेश आहे. एनआयटो कास्टः

₹२१७८७२ ६१० ४७ बोली सरक्षा

₹ १०००००० /-. बोला सादर करण बंद

होण्याची नारीखः ०४.०८.२०२३ रोजी

१५.०० वाजता. बोली उघडण्याची पारीखः

०४ ०८ २०२३ रोजी १५ ३० वाजत

निविदाकाराना सूचनाः १. कक्त ई-टेंडर

पोटलमाफर[ा] साद^र कलेले ^इ-देका^र विचारात

चें वल जातील. क प्या नींद घावी की, छापील

दकाराचा विचार कला जाणार नोही २ या

निविदावर रत्व बोडान त्याच पर्ञ क

२°१७/दान्स्¹/°१/ पालिसी/ पीटी एस दि

२८.०३.२०१८ यात दिलेल्या इलेक्यानिका

रिवारी आकृता (ई-आर.ए.) यासरीवीचा

मागदशक स्चिनाचा अमल राहील ३

निविदेची तारीख, अटी आणि शर्ती, कामाची

व्याप्ती ही माहिती आमची होन्साइट

www.ireps.gov.in राथ अपलोड केल्या

असन त्या फक्त इलक्टानिक स्वरूपात

गम्हाला लाइक करा 🛂 facebook.com/WesternRly

उपलब्ध आहत

निविदा रद्द समजण्यात यावी.

प्रयत्न माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून केला जात असला तरी अजूनही त्यात यश आलेले नाही. त्याचवेळी नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत हे दाखले सादर करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. तसेच दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान

सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड

CIN: L51900MH2008PLC180452 नोंदणीकृत कार्यालय: २०७/२०८, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. दुरध्वनी: +९१ २२ ४०३३ २७२७, ईमेल: cs@supriyalifescience.com, संकेतस्थळ: www.supriyalifescience.com

टपाली मतदानाची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') चा नियम २० आणि २२ सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') चे कलम १०८ सोबत वाचावयाचे कलम ११० आणि अन्य लागू उपबंध (तात्पुरती अंमलात असलेली त्यांची कोणतीही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्कायदा यांसह), दी सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकारद्वारा जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२०, २८ डिसेंबर २०२२ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १९/२०२२ ('एमसीए परिपत्रके') सोबत वाचावयाचे, दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारा जारी करण्यात आलेले सर्वसाधारण सभांबाबतचे सेक्रेटरीअल स्टॅण्डर्ड ('एसएस-२') आणि सर्व/अथवा अन्य कोणताही लागृ कायदा, नियम व विनियम (तात्पुरती अंमलात असलेली त्यांची कोणतीही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्कायदा यांसह) अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, पुढील कामकाजासाठी केवळ दुरस्थ ई–मतदान प्रक्रियेच्या स्वरूपात, टपाली मतदानामार्फत उक्त ठराव पारित करून २८ जून २०२३ दिनांकित टपाली मतदानाच्या सूचनेत (''टपाली मतदानाची सूचना'') समाविष्ट असलेले व्यवहार करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मंजुरी मागण्यात येत आहे :

अ.क्र.	तपशील	ठरावाचा प्रकार
٩,	कंपनीचे पूर्णवेळ संचालक व प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून श्री. बाळासाहेब सावंत (डीआयएन: ०७७४३५०७) यांची नियुक्ती.	सर्वसाधारण

उपरोल्लेखित उपबंध आणि एमसीए परिपत्रके यांचे अनुपालन करून, २३ जून २०२३ (''कट–ऑफ डेट'') रोजीनुसार ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदवहीत/डिपोंझिटरीकडून मिळालेल्या लाभार्थी मालकांच्या सूचीत नमूद आहेत आणि ज्यांचे ई–मेल आयडींज आरटीएकडे/कंपनीकडे/ डिपॉझिटरींकडे नोंदविलेले आहेत अशा सदस्यांना, अन्य बार्बीबरोबरच दरेस्थ ई–मतदानाची प्रक्रिया व पद्धत निर्देशिणारी टपाली मतदानाची सूचना (''सूचना'') इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारा शुक्रवार, ३० जून २०२३ रोजी पाठविण्यात आली आहे.

टपाली मतदान प्रपत्र आणि प्री–पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत सूचनेची छापील प्रत सदस्यांना या टपाली मतदानासाठी पाठविण्यात येत नाही. सदस्यांच्या होकाराची किंवा नकाराची संसूचना, दूरस्थ ई–मतदान प्रणालीमार्फत पाठविता येईल. सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सचा विनियम ४४ चे अनुपालन करताना आणि नियमांसोबत वाचावयाच्या अधिनियमाच्या कलम १०८ व कलम १९०

च्या उपबंधांन्वये या कंपनीने तिच्या सदस्यांना दूरस्थ ई–मतदान सुविधा पुरविण्याच्या प्रयोजनार्थ नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवांना कामात गुंतविले आहे. सर्व सदस्यांना कळविण्यात येते की:

दूरस्थ ई-मतदान रविवार, २ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि सोमवार, ३१ जुलै २०२३ रोजी सायं. ५ वाजता बंद

होंईल. पूर्वोक्त तारीख व वेळेपश्चात ई-मतदान करता येणार नाही आणि त्यानंतर एनएसडीएलकडून ई-मतदान मॉड्युल मतदानासाठी

(॥) सदस्यांचे मतदानाचे हक हे कट-ऑफ डेट म्हणजेच शुक्रवार, २३ जून २०२३ रोजीनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. सेंबंधित तारखेरीजीनुसार भागधारक नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ

(III) ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून मेसर्स डीएसएम ॲण्ड असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरीज यांचे भागीदार सीएस सनम उम्बर्गीकर (एफसीएस: ११७७७), (इधून पुढे ''प्रैंक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी'' किंवा ''पीसीएस'')

(iv) ई-मतदानाची पद्धत, टपाली मतदानाच्या सूचनेच्या नोंदींमध्ये देण्यात आली आहे. काही विचारणा असल्यास, www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले भागधारकांसाठीचे ई–व्होटिंग यूजर मॅन्युअल व भागधारकांसाठीचे फ्रिक्केंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यूज) पाहावेत किंवा निःशुल्क क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४३० वर फोन करावा अथवा

evoting@nsdl.co.in वर श्रीमती पल्लवी म्हात्रे, सीनिअर मॅनेजर यांच्याकडे विनंती पाठवावी. (v) कंपनीच्या वेबसाइटवरून <u>www.supriyalifescience.com</u> मधून किंवा एनएसडीएलच्या वेबसाइटवरून <u>www.evoting.nsdl.com</u> मधून सदस्य ही नोटीस डाऊनलोड करू शकतात. सूचनेची प्रत, बीएसईच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> मध्ये आणि एनएसईच्या www.nseindia.com मध्येसुद्धा उपलब्ध आहे.

डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएलमार्फत लॉगइन संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमॅट प्रकारात सिक्यरिटीज धारण करणाऱ्या व्यक्तिगत भागधारकांकरिता हेल्पडेस्क.

लॉग इन प्रकार	हेल्पडेस्कचे तपशील		
एनएसडीएलकडे डिमॅट प्रकारात सिक्युरिटीज धारण करणारे व्यक्तिगत भागधारक	लॉगइनमधील कोणत्याही तांत्रिक समस्येला सामोरे जाणारे सदस्य, <u>evoting@nsdl.co.in</u> मध्ये विनंती पाठवून किंवा निःशुल्क क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर फोन करून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात.		
सीडीएसएलकडे डिमॅट प्रकारात सिक्युरिटीज धारण करणारे व्यक्तिगत भागधारक	लॉगइनमधील कोणत्याही तांत्रिक समस्येला सामोरे जाणारे सदस्य, helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा ०२२-२३०५८७३८ अथवा ०२२-२३०५८५४२-४३ वर फोन करून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात.		

सदस्यांना विनंती करण्यात येते की, टपाली मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोंदी आणि विशेषत: दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पद्धत लक्षपूर्वक वाचा.

संचालक मंडळाच्या आदेशावरून सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-दिनांक: १ जुलै २०२३ श्वेता सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

पश्चिम रेल्वे खडी बाजूला सारणे व चिखल हटविणे

विभागीत रेली व्यवस्थापक (उबल्यूए), पविचा रेल्हो, सहावा मजला, अभि. हिमाग, सुंबई सेन्द्रल, मुंबई-४०० ००८, ई-निविदा क्र.: बीसीटी/२३-२४/१०६ दि. २८.०६.२०२३ आमंत्रित करीत आहे. काम टॉ टिकाण : १. उधना जी- जळगाटा जं. (यूपी)- सीटीआर(पी)-३.१८०टी किमी आणि विसार-सुरत (यूपी)-सीटीआर(पी)-०.७०१टी किमी (एकूण सीटीआर(पी)= ३.८८१). २. विरार-सुरत-टीटीआर(पी)-२.९२७ ही किमी ३. जौरावासन-सुरत-साटी आर(पी) - ९.५०७ किमी आणि जोरावासन-सुरत- टीआरआर(पी)-१.०७५ किमी आणि टीएराआर(पी)-२.४७६ किमीओ संबंधित एफआरएम/ एसबीसीएमचे झॅलो संक्रीनिंग करेंगी. ४. ट्रॅंक संकिट फेल्स्यूअर होण्यापासून ग्रतिबंध करण्यासाठी रेलच्या खालील ५० एमएम खोल खंडी बाजूला सारंगे रा चिखल हटविंगे (एकत्रित निविदा). कामाचा अंदोजिंत खंची : ₹ २,४४,२६,७९६.५६. बंदोणी रक्का: ₹२७२१००/-. जमा करण्याचा ज्ञेवटचा दिनांक आणि वेळ: २५.०७.२०२३ रोजी १५.०० वाजना उघडण्याचा दिनांक आणि वेळ: २५.०७.२०२३ रोजी १५.३० वाजता अधिक तपशिलासाठी कृपवा आमची वेबसाइट www.ireps.gov.in येथे भेट हा. प्रत्यक्षरीतीने सादर केलेल्या ऑफर्स विचारात घेतल्या जाणार नाहीत.

आम्हाला लाइक करा 🔣 facebook.com/WesternRly

पश्चिम रेल्वे

प्रवर्तन आणि

देखभालीची कामे

चीफ इंजिनीयर, पश्चिम रेल्टो, चर्चगेट हे

खालील ई-प्रापणासाठी निविदा मागवीत आहेत. ई-पोक्युपोन्ट निविदा क्रमांक:

डक्क्यू६४१-२२-२३-डीएम- डक्क्यूएल-०१.

निविदा कामाचे वर्णनः पश्चिम रेल्वेच्या सर्व

बीजी रूट्सच्या सर्व प्रकारच्या मेन लाइनच्या

ट्रॅकवर डीप स्कीनिंगची सेवा प्रविणे. या

नोंदणीकृत कार्यालय बृंदावन, प्लॉट क्र. १७७, सी.एस.टी. रोड,

कलिना, सांताकूझ (पूर्व) मुंबई – ४०० ०९८, CIN: L67120MH2008PLC181833

एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड

T +99 २२ ६२9२ ५००० F +99 22 5292 4443 E igrc@ltfs.com www.ltfs.com

स्थळ: मुंबई



पंधराव्या वार्षिक सामान्य सभेची सूचना

ह्याद्वारे **सूचना** दिली जात आहे की कंपनीची **पंधरावी वार्षिक सामान्य सभा** (''एजीएम'') एजीएमच्या सूचनेत (''सूचना'') सांगितलेलं कामकाज पार पाडण्यासाठी शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४:०० वाजता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून [व्हिडिओ कॉंफरंस (''व्हीसी'') किंवा इतर **ऑडिओ-विज्अल माध्यमातून (''ओएव्हीएम'')**] संपन्न होत आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांनुसार (''एमसीए परिपत्रके'') एजीएम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संपन्न होईल.

एमसीए परिपत्रके, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') ने जारी केलेली परिपत्रके, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') मधील तरतुर्दीनुसार एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३ चा एकात्मिक वार्षिक अहवाल (''वार्षिक अहवाल'') ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'')/कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट म्हणजे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'') ह्यांच्याकडे नोंदवले आहेत, त्यांना इलेक्ट्रानिक माध्यमातून पाठवले आहेत. जर डीपीज्/कंपनी/आरटीए ह्यांच्याकडे ईमेल पत्ता नोंदवला नसेल तर इलेक्ट्रानिक पध्दतीने सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतूसाठी सदस्य कंपनीला igrc@ltfs.com वर ईमेल पाठवून ईमेल आयडी नोंदवू शकतात.

ज्या सदस्यांनी आपले ईमेल पत्ते अजून नोंदवले नाहीत त्यांना विनंती करत आहोत की जर अभौतिक स्वरूपात भागधारणा केली असेल तर आपल्या डीपीज्कडे आणि भौतिक स्वरूपात भागधारणा केली असेल तर कंपनी/आरटीएकडे आपला ईमेल पत्ता नोंदवावा.

सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.ltfs.com/investors वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध राहील. तसेच, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेडच्या (''सीडीएसएल'') www.evotingindia.com वेबसाइटवरही सूचना उपलब्ध राहील.

सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहाता आणि सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची पध्दत आणि माहिती सूचनेत दिली आहे.

तपशीलवार प्रक्रिया आणि सर्व सदस्यांसाठी (भौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांसह/ज्यांचे ई-मेल पत्ते डीपीज्/कंपनी/आरटीए ह्यांच्याकडे नोंदवलेले नाहीत त्यांच्या सह) एजीएम दरम्यान दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान करण्याचं मार्गदर्शन सूचनेमध्ये दिलं आहे.

८ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ₹२/- प्रति समभाग लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांशाच्या उद्देशाने रेकॉर्ड तारीख शुक्रवार, जुलै २१, २०२३ आहे. एजीएममध्ये भागधारकांकडून लाभांश मंजूर झाला की तो २७ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्याआधी दिला जाईल, ज्यांनी आपल्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केला आहे अशा भागधारकांना विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. ज्या भागधारकांनी आपल्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केला नाही, त्यांचे लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट/धनादेश त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविले जातील. लाभांश मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आपला इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम (ईसीएस) आदेश त्यांच्या डीपींकडे (जर अभौतिक प्रकारात भागधारणा केली असेल) आणि आरटीएकडे (जर भौतिक स्वरूपात भागधारणा केली असेल) नोंदवावा.

भागधारकांनी नोंद घ्यावी की फायनान्स कायदा, २०२० च्या तरतुर्दीनुसार, १ एप्रिल २०२० पासून भागधारकाला लाभांश प्राप्त होताना करपात्र असतो आणि कंपनीने भागधारकांना लाभांश देताना खोतावर कर कपात करताना ती नेमून दिलेल्या दराने करावी. जाहीर केलेल्या लाभांशावरील कराच्या कपातीसह, आवश्यक माहिती (कंपनीला सादर करायच्या तपशीलासह) भागधारकांच्या संदर्भासाठी सूचनेमध्ये दिली आहे.

एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडसाठी

एसीएस १८३१४ दिनांक : ३० जून २०२३

अपूर्वी राठोड कंपनी सचिव

१८३५ पानांचे आरोपपत्र पुरविल्याचा ठपका लोकसत्ता प्रतिनिधी

गोपनीय माहिती पुरविल्याच्या ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

पॉलिग्राफ चाचणीवर

कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि व्हॉईस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसने विशेष न्यायालयाकडे केली आहे. याबाबत न्यायालयात अजे दाखल केला आहे. कुरुलकर यांच्या वतीने ॲड. ऋषिकेश गान् यांनी बाजू मांडली. सरकारी वकील ॲड. विजय

मृंबई : पोलिसांकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये चिताजनक वाढ झाल्याचे नमूद करून कायद्याचे म्हणून नागरिकांशी कसे वागावे भावना पोलिसांमध्ये निर्माण व्हायला हवी. पोलिसांना अधिकारांबाबत संवेदनशील करण्याची गरज आहे. असे तक्रार नोंदवण्यासाठी गेलेली वकील आणि तिच्या पतीची छळवणूक करणाऱ्या चार पोलिसांनी या दाम्पत्याला नुकसान भरपाई म्हणून अडीच लाख रुपये

झाल्यानंतर, २०२१ मध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला वकील आणि तिच्या पतीची चार पोलिसांनी छळवणूक केल्याचे मान्य केले होते.





ई-बिड्सच्या फॉर्मव्यतिरिक्त अन्य प्रकारे सादर केलेल्या बोली स्वीकारल्या जाणार नाहीत. या कामासाठी विक्रेत्यांनी त्यांची नोंदणी आयआर्र्डपएसच्या वेबसाइटवर करावी लागेल. तसेच त्यासाबत सीसीए यांनी आयटी कायदा-२००० नुसार दिलेले क्लास श्री डिजिटल सिग्नेचर आम्हाला लाइक करा: 🌃 facebook.com/WesternRly

संवेच्या व्याप्तीप्रमाणे १५ वर्षांच्या मुदतीसाठी प्रवर्तन आणि देखभाल करणे तसेरा साइटवरील सर्व प्रासंगिक कामे करणे. यासाठी सेवा पुरविणाऱ्याला स्वतःची यंत्रसामग्री वापरावी लागतील. त्यात यंत्रांचे सुटे भाग, वापराची साधने, कर्मचारी इ. स्वतःची लागतील. या कामाच्या व्याप्तीनुसार सर्व्हिस देणारे आणि रेल्डो यांच्यामध्ये मालमत्तेहो आणि मालसामानाचे कोणतेही हस्तांतरण केले जाणार नाही. एकूण निविदा मूल्याः ₹ २,४२,९७,९०,४९८.६८. डाठेः ₹ १ कोटी. ई-निविदा बांद होण्याची तारीख: ३१.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता. ई-निविदा उघडण्याची तारीख: ३१.०७.२०२३ रोजी ११.१५ बाजता. सूचनाः १. वरील ई-

प्रापण निविदेची संपूर्ण महिती आणि त्यासोबत निविदा कागदपत्रे https://ireps.gov.in या वेबसाइटवर निविदा उधडण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील. २. वरील निविदांसाठी

स्थळ: मुबई

दिनांक: ३० जून २०२३